JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2574620 • FAX: +91-124-2574327, 4624215

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

JDIL/SECT/2021-2022/

June 17, 2021

BSE Ltd

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Security Code: 511034

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G

Bandra-KurlaComplexs

Bandra (E), Mumbai - 400 051

Security Code: JINDRILL

Sub: Intimation regarding Notice given to Shareholders and published in the newspaper

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company hereby informs that a Notice to Shareholders has been published in "Financial Express" (English newspaper), "Navshakti" (Marathi Newspaper) on June 17, 2021 pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended from time to time.

We would also like to inform you that as per Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, we have also sent individual notices, to the shareholders who have not claimed dividend for the last seven consecutive years and whose shares are liable to be transferred to the De-mat Account of IEPF Authority during the financial year 2021-22.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

For Jindal Drilling and Industries Limited

Saureth (Saurabh Agrawal)

Company Secretary





TEL: +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX: +91-22-26592630

REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA





र्टे९, १ला मजला, भुलेश्वर, मुंबई-४०० ००२ द्रः ९१+२२-६१२८५७००/६१२ ८५७१३/ ६१२ ८५७९२ फॅक्स : ९१-२२-६१२८५७१४

सं. क्र. जीबीसीबी/आरईसी/एसएडी/आरजी/७४३१/२०२१ दिनांक : ०४.०५.२०२१ १. श्री. दिनेश रामजीभाई भानुशाली (मुख्य कर्जदार)

२. सौ. सरस्वती रामजीभाई भानुशाली (सह-कर्जदार)

श्री. राजेश रामजीभाई भानशाली (हमीदार)

र/ये: फ्लॅट क्र. २०६, विंग-बी, प्लॉट ई-१४, धर्वलगिरी सीएचएसएल, शिव वल्लभ रोड, अशोक वॅन, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४०० ०६६.

१. श्री. दिनेश रामजीभाई भानुशाली (मुख्य कर्जदार) २. सौ. सरस्वती रामजीभाई भानुशाली (सह-कर्जदार)

१. श्री. दिनेश रामजीभाई भानुशाली (मुख्य कर्जदार)

र/ये: फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, इमा. क्र. ४, अगरवाल नगरी, गाव अचोळे, तालूका वसई, जि. पालघर ४०१ २०९.

२. सौ. सरस्वती रामजीभाई भानुशाली (सह-कर्जदार)

र/ये: पेट्रोल पंप जवळ, ए-६-४, शिव साई चाळ, नेहरु नगर, विलेपार्ले-पश्चिम मुंबई- ४००

३. श्री. राजेश रामजीभाई भानुशाली (हमीदार) शॉ/ये: शॉप क्र. २, भारती निवास, फिश मार्केट जवळ, काजुपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई- ४००

०६६. महाशय

विषय : तुमचे ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., अंधेरी शाखेतील गहाण कर्ज खाते क्र 30206848040

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (ह्यानंतर उल्लेख "सदर ॲक्ट") च्या कलम १३(२) अन्वये तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

१. बँकेने तुम्हाला गहाण कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजुर केलेले सदर वित्तीय सहाय्य खाली . दर्शवल्याप्रमाणे ह्या कर्जांसाठी गहाण कर्जच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण करारांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सुरक्षित केले होते.

सुविधा	रक्कम (रु.)	बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील							
गहाण कर्ज		फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, इमा. क्र. ४, अगरवाल नगरी, वसई(पर्व), जि. पालघर ४०१ २०९							

आमच्या बँकेच्या नावांत तुम्ही केलेल्या करार/दस्तावेजांतर्गत अशारितीने आम्ही तारणी धनको

२. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवलन आणि वर्तन अनियमित झाले आहे आणि ते लक्षांत घेता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मत्ता वर्गीकरण संबंधातील मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशानुसार वरील तारण कर्जाच्या संबंधातील तुमच्या खात्याचे वर्गीकरण बँकेने ''नॉन परफॉर्मिंग ॲसेटस'' असे केले.

३. उपरोक्त गृह कर्ज सुविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे ०४.०५.२०२१ रोजीस तुमचे दायित्व रु. १७,५८,५१९.०० व त्यावरील कर्जावर द.सा. १२.५०% दराने व्याज आणि अन्य आका तुमच्याकडून अजूनही येणे प्रलंबित आहे.

सुविधा	खाते क्रमांक	मुख्य	व्याज	एकूण थकबाकी	
गहाण कर्ज	३०२०७९५९०५०	१५,३५,४७७.००	२,२३,०४२.००	१७,५८,५१९.००	
एकूण		१५,३५,४७७.००	२,२३,०४२.००	१७,५८,५१९.००	

४. म्हणून बँक याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम ३४ अंतर्गतच्या तरतुदींनुसार कोणत्याही न्यायालयाकडून कोणत्याही व्यादेश असल तरीही ह्या सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत येथे वर वर्णन केलेले बँक प्रती असलेले तुमचे संपूर्ण दायित्व त्यावरील तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास, तारणी धनको ह्या नात्याने बँक सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतुदींन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल.

५. तुम्हाला ही सूचना देखील देण्यांत येते की, सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम १३ च्या बाबतीत तुम्ही बँकेकडून लेखी संमती मिळवल्या खेरीज बँकेकडे भारग्रस्त असलेल्या वरील तारण मत्तांचे भाडेपडा किंवा अभिहस्तांकन किवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

ह येथे हे मांगण्याची आवश्यकता नाही की सदर ॲक्टच कलम ३७ च्या तरतदींनसार ही सचन कायद्याच्या अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतदींन्वये आवश्यक असल्यास अन्य कारवाई किंवा कायदेशी प्रक्रिया सुरु करण्याच्या/चालु ठेवण्याच्या बँकेला अधिकारांना बाधा येऊ न देता देण्यांत येईल.

> दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक साठी प्राधिकृत अधिकारी



महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी. पी. जिंदाल ग्रुप कंपनी) नोंदणीकृत कार्यालय: पाईप नगर, गाव सुकेली, एन. एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड - ४०२१२६ महाराष्ट्र सीआयएन : एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ फोन : ०२१९४-२३८५११, वेबसाईट : www.jindal.com ईमेल : secretarial@mahaseam.com

सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर

सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ ("रुल्स") अनुसार प्रकाशित

रुल्स मध्ये इतर बाबींसह केंद्र सरकारद्वारे स्थापित इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे सात क्रमवार वर्षाकरिता भागधारकांद्वारे रोख न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व शेअर्स हस्तांतरणाची तरतद आहे. त्यानसार कंपनीने त्यांच्या सध्याच्या उपलब्ध पत्त्यावर सदर रुल्स अंतर्गत आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या भागधारकांना वैयक्तीकरित्या पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने तिची वेबसाईट www.jindal.com वर आयईपीएफकडे हस्तांतर होण्यासाठी नियत शेअर्स आणि अशा भागधारकांचा तपशिल अपलोड केला आहे. भागधारकांना आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअर्सचा तपशील तपासण्याची विनंती करण्यात येत आहे

पुढे भागधारकांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की लाभांशाचा ११ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत दावा न केला गेल्यास रोख न केलेल्या/दावारहित लाभांशाच्या संदर्भातील इक्विटी शेअर्स भागधारकांना पढील कोणतीही सुचना न देता आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील. आणि अशा हस्तांतरित इक्विटी शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही

भागधारकांनी ही सुद्धा नोंद घ्यावी की, काही असल्यास अशा शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरित रोख न केलेला/दावारहित लाभांश दोन्हीचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ ॲथॉरिटीकडून परत मिळविण्यासाठी दावा करत येईल.

जेथे शेअर्स प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले आहेत. कंपनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतर करेल. अशा प्रकारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रह होईल. जेथे शेअर्स डिमॅट स्वरुपात धारण केलेले आहेत, कंपनी आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये सदर शेअर्स हस्तांतर करणे त्यांना शक्य होण्यासाठी डिपॉझिटरीजना कॉर्पोरेट ॲक्शनच्या स्वरुपात योग्य ती माहिती देईल

भागधारकांनी पुढ नोंद घ्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला तपशिल हा रुल्स अनसार आयईपीएफकडे शेअर हस्तांतर करण्यासाठी कंपनीदारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना आणि संदर्भ मानणे आवश्यक आहे.

वरील प्रकरणातील कोणत्याही स्पष्टिकरणासाठी कृपया प्लॉट क्र. ३० इन्स्टिट्यशनल सेक्टर - ४४, गुरुग्राम - १२२००३ येथील कॉर्पोरेट कार्यालयात कंपनीकडे संपर्क करावा किंवा secretarial@mahaseam.com येथे ईमेल पाठवावा किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, अलंकित असाईनमेंट लिमिटेड (युनिट - महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड) अलंकित हाईटस्, ४ई/२, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली - ११००५५ यांना संपर्क करावा.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड करिता

गरुग्राम १६ जून, २०२१



सही/-राम जी निगम कंपनी सचिव

जाहीर सूचना

१० नवं अशक्ति।मुंबई, गुरुवार, १७ जून २०२१

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल २०.०५.१९७१ रोजीच्या नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/२९५६ सन १९७१ अन्वये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट**.** १९६० च्या तरतुदींतर्गत रितसर नोंदणीकृत आनंद जीवन रत्न को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड हे स्वयं: पूनर्विकासाच्या योजने अंतर्गत पाखालील परिशिष्टामध्ये लिखित अधिक तपशीलवारपणे नमूद मिळकतीवर स्थित सोसायटी इमारतीचा स्वयं: पूनर्विकास करण्यास इच्छुक

आहेत. कोणत्याही व्यक्ती ज्यांना याखालील परिशिष्टामध्य लिखित अधिक तपशीलवारपणे नमूद सदर मिळकतींच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, करार ाहाण, भेट, विश्वस्त, प्रभार, निर्वाह, वारसाहक्क ताबा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसेंस, सोडून देणे, सुविधाधिकार धारणाधिकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील कोणतेही दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध असल्यास कपया त्यांनी ते निम्नस्वाक्षरीकारांकडे ऱ्यांच्या कार्योलयीन पत्त्यावर फ्लॅट क्र. ६, कैलाश भुवन क्र. १ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेड, एम. पी. वैद्य मार्ग, टिळक रोड, घाटकोपर (पर्व). मंबई येथे या तारखेपासून १४ दिवसांच्य आत दस्तावेजी पुराव्यासह लेखी स्वरूपात कळवावेत, कसूर केल्यास अशा व्यक्तीचे दावे यागित आणि/वा अभित्यागित किंवा सोडून दिले असे समजले जातील, त्यानंतर त्यांचा विचार केल जाणार नाही.

मिळकतीचा परिशिष्ट

प्लॉट क्र. ३५३-बी/३६, वल्लभ बाग लेन, गटकोपर(पूर्व), मुंबई-४०० ०७७ धारक क्षेत्र असलेले महसूल गांव घाटकोपर-किरोळ, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्ह्याचा सीटीएस क्र. . ५७४१/३६ येथे स्थित मिळकत कार्डानसार क्षेत्र मोजमापीत ७२०.७० चौ. मीटर्स आणि २९.०६.१९७१ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखानूसार मोजमापीत ८७६ चौ.यार्ड्स किंवा 9३२ चौ.मीटर्स जमिनीचे ते सर्व भाग व विभाग त्यासह आनंद जीवन रैना अशी ज्ञात इमारत समाविष्टीत त्यावर उभी तळ+३ वरील मजली रचन आणि सीमाबद्ध खालीलप्रमाणे: दक्षिण किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ३५३-बी/३७

उत्तर किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ३५३-बी/३५ पश्चिम किंवा त्या दिशेने: एक्सेस जी च्या इंटरनल मीन्स प्लॉट

पर्व किंवा त्या दिशेने: टाऊन प्लानिंग स्कीम क. ।।। घाटकोपरची ईस्टर्न सीमा मुंबई, दिनांक १६ जून, २०२१

जाहीर सूचना

याद्वारे **जनतेला जाहीर** सूचना देण्यात येते की, आमचे अशील सौ. रतनबेन प्रेमजी पटेल यांच्या मालकीच्या गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक फ्लॅट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५८ चौ.फूट चटई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ चे नामाधिकार तपासत आहोत.

आणि ज्याअर्थी आम्हाला नोंदविले आहे की, विकासक म्हणून मे. श्री. डी.के. असोसिएट्स आणि सभासद म्हणून सौ. अनिता व्ही. देढिया आणि श्री. विशनजी आर. देढिया आणि सोसायटी म्हणून लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्यामधील निष्पादित ०८.१०.२००८ रोजीचा मुळ करार हा हरविला आहे आणि सापडण्यासारखा नाही.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर परिसराच्या संदर्भामध्ये कोणतेही कायदेशीर हक दावे जसे की, विक्री, हस्तांतर अदलाबदल, अभिहस्तांतर, गहाण प्रभार, भेट, विश्वस्त, भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय संजीव कांचन ॲण्ड कं., वकील, ४, मिलन बिल्डिंग, १८९, पेरिन नरिमन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा देवसांच्या आत कलविणे आवश्यव आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे/हक त्यागित आणि/किंवा

परित्यागित समजण्यात येतील.

वरील उल्लेखित परिशिष्ट गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सीटीएस क्र. ६७५ आणि गाव एकसारचा सीटीएस क्र. २६३ आणि २८३१ धारक फ्लॅट क्र. बी-११०१, ११वा मजला, बी विंग, मोजमापित ४५८ चौ.फूट चटई क्षेत्र, लक्ष्मी छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, दीपक हॉटेल वर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२. मुंबई, दिनांक १७ जुन, २०२१.

भागीदार

मे. संजीव कांचन ॲण्ड कं.,

वकील विनीत कांचन

वकील उच्च न्यायालय मुंबई

द्र.: २२६९ ३५९३, २२६९ ९००४. मोबा.: ९८२०० ७२०३८/ 96700 90676

ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसमापनातील) नोंद. कार्यालय: सेंटर पॉईंट, १०१, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई-१२

ई-लिलाव

इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये मत्तेची विक्री

ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २२ जुन, २०२१ दु. २.०० ते दु. ३.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)

पुढील मत्ता आणि परिसमापकांद्वारा विक्रीकरिता दिवाळखोरी मत्तेचा उर्वरीत भाग **मे. ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसमापनातील** व्या मिळकतीचे ''जे आहे जसे आहे'', ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि ''विना अवलंब ात्त्वाने'' विक्री करण्यात येईल. सदर विक्री ही <u>(https://ncltauction.auctiontinger.net)</u> येथे पुरविलेला ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वा नेम्नस्वाक्षरीकाराद्वारे विक्री करण्यात येईल.

संच	वर्णन	राखीव किंमत (रु.)	इअर रक्कम (रु.)	वाढविण्याची रक्कम (रू.)
संच १	सर्व्हें क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२ येथे स्थित बिन- शेतजमिन मोजमापित क्षेत्र ५००७७ चौ.मी. आणि त्यावरील	30,00,00,000	१,००,००,०००	२५,००,०००
	बिल्डिंग मोजमापित क्षेत्र २४७६४ चौ.मी.			
संच २	सर्व्हे क्र. १५८/२ येथील बिन-शेतजिमन, क्षेत्र-१०४०० चौ.मी.	२,१५,००,०००	४५,००,०००	२,००,०००
संच ३	सर्व्हें क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२ येथील मशिनरी (तपशीलाकरीता ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्राचा संदर्भ)	५६,००,०००	६,००,०००	१,००,०००
संच ४	कंपनीचे ऋगको (तपशीलाकरीता ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्राचा संदर्भ)	१०,००,००,०००	१,००,००,०००	२५,००,०००

वरील मशीन या सर्व्हें क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२, गाव ब्राम्हणवाडे, शिंदे-नायगाव रोड, तालुका-सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे स्थित आहे.

इच्छक अर्जदारांना याद्वारे तपशीलवार ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्र संदर्भासाठी विक्रीकरीता मशिनरी आणि त्रणकोंची सची माटर करण्याची . वेनंती करीत आहोत. इच्छुक अर्जदारांनी टॅब लिक्विडेशन अन्वये http://headwayip.com परिसमापकांच्या वेबसाईटवर आणि ई-लिलाव वेबसाईट https://ncltauction.auctiontiger.net वर तपशिलवार ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्राचा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येते. अर्ज करण्याची **अंतिम तारिख २१ जुन, २०२१ सायं. ५ पर्यंत**. परिसमापकांना कोणत्याही वेळेत ई-लिलावाच्या कोणत्याही अटी आणि शर्ती स्वीकारणे किंवा रद्द करणे किंवा वाढविणे किंवा बदल करण्याचा अधिकार आहे त्यांना कोणतेही कारण न देता कोणतीही बोली रद्द करण्याचे

<u>संपर्कः पत्रव्यवहाराचा पत्ताः</u> हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र.

दिनांकः १७ जुन, २०२१

ठेकाणः मुंबई

<u>ईमेलः</u> cirpemit@gmail.com, ip10362.desai@gmail.com <u>द्र. क्र.:</u> ०२२-६६१०७४३३ शैलेश देसाई-परिसमापक आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६

एमको पेस्टिसाईड्स लिमिटेड

सीआयएन : एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४४३६२ **नोंद. कार्यालय** : बी-१/१, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, लोटे परशुराम गाव - आवशी, तालुका खेड, जिल्हा : रत्नागिरी, महाराष्ट्र : ४१५ ७०७.

द्**र** : +९१–२२–६७६०४०००, **फॅक्स** : +९१–२२–६७६०४०६०/७० ईमेल : aimco@aimcopesticides.com, संकेतस्थळ : www.aimcopesticides.com

सूचना **सूचना** याद्वारे देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिक्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१^८ . च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ आणि इतर प्रयोज्य रेग्युलेशन्स नुसार कंपनीच्या संचालक मंडळार्च सभा ही खालील बाबी इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात शुक्रवार

जन २५. २०२१ रोजी घेण्याचे नियोजित आहे: . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ अनुसार वित्तीय वर्ष २०२०-. ११ ची मार्च ३१, २०२१ रोजी संपलेली ४थी तिमाही आणि वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

. अध्यक्षांच्या परवानगीने कोणतेही अन्य कामकाज.

सदर सभेचा तपशील बीएसई लिमिटेडच्या वेबसाईट www.bseindia.com त्यासह कंपनीची वेबसाईट

ww.aimcopesticides.com यावर उपलब्ध करण्यात येतील एमको पेस्टिसाईडस् लिमिटेड करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : जुन १७, २०२१ ठिकाण : मुंबई एसीएस क्र : ए५७५७०

盘 बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड

नों. कार्यालयः नायर बाग, आकर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१. द. क्र.: ०२२-६१५५१२३४ फॅक्स क्र.: ०२२-२८८६८३४९ ईमेलः investors@bdhind.com वेबसाईटः www.bdhind.com सीआयएनः एल२४१००एमएच१९९०पीएलसी०५९२९९

सूचना

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सह वाचता रेग्युलेशन २९ च्या तरतुदींनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि वित्तीयवर्षासाठी कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त) अन्य बाबींसह विचारात घेण्याकरिता आणि वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२१ करीता लाभांश काही असल्यास शिफारसीकरीता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार, २८ जून, २०२१ रोजी दु. ४.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.bdhind.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

निकिता फाटक ठिकाणः मंबर्ड दिनांकः १६.०६.२०२१ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



बोली मागवणारी सूचना

नवी मुंबई येथील रबाळे रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स आणि ठाणे-तुर्भे-नेरुळ-वाशी (टीटीएनव्ही) रेल कॉरिडॉर वरील फोरकोर्ट एरिया साठी सफाई, झाडलोट आणि स्वच्छता सेवा

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड कडून ई-निविदा प्रक्रियेमार्फत खालील कामांसाठी रेल्वे स्थानक, बंदरे, विमानतळ, बस टर्मिनस, पब्लिक सेक्टर युनिटस (पीएसय्), मान्यताप्राप्त सरकारी हॉस्पिटल्स, मेट्रो स्टेशन्स, सार्वजनिक क्षेत्रातील बिल्डिंग आणि अन्य शासकीय/निम-शासकीय विभाग इ. ठिकाणी हाऊसिकपींग, सफाई आणि झाडलोट काम केलेल्या संभाव्य अनुभवी एजन्सीज, संस्था, सहकारी संस्था, पीएपीज एजन्सी यांच्याकडून "ऑनलाईन" बाब दर टक्केवारी बोली मागवत आहे :

१) कामाचे नाव : नवी मुंबई येथील रबाळे रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स आणि ठाणे-तुर्भे-नेरुळ-वाशी (टीटीएनव्ही) रेल कॉरिडॉर वरील फोरकोर्ट एरिया साठी सफाई, झाडलोट आणि स्वच्छता सेवा २) सी.ए.न. ०३/सिडको/ईई (पीपी अँड क्यु)/२०२१-२२ ३) बोली साठी ठेवलेला खर्च : रु. ६९,८७,०६५.५२ (बिन-बोली भाग - रु. ६२,२१,८०१.५२ बोलीयोग्य भाग - रु. ७,६५,२६४.००) ४) इ.अ.र. : रु. ७०,०००.०० ५) कंत्राट कालावधी : ७३० (सातशे तीस) दिवस (पावसाळ्यासह) ६) निविदा प्रक्रिया शुल्क : रु. ५,९००/- (रुपये पाच हजार नऊशे मात्र) (विना परतावा) (१८% जीएसटी धरून) (५,०००/- बोली किंमत - १८% जीएसटी साठी

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज १८.०६.२०२१ रोजी सं. ५.०१ वा. पासून वेबसाईट https://mahatenders.gov.in वर उपलब्ध होतील.

सुपरिन्टेंडींग इंजिनियर (टीपी - III) सिडको लि.

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

सिडको/जनसंपर्क/१०५/२०२१–२२



८९, १ला मजला, भुलेश्वर, मुंबई-४०० ००२. दूर: ९१+२२-६१२८५७००/६१२८५७१३/ ६१२८५७९२ फॅक्स : ९१–२२–६१२८५७१४

सं. क्र. जीबीसीबी/आरईसी/एसएडी/आरजी/७३७४/२०२१ दिनांक : २७.०४.२०२१ १. श्री. शेरसिंग मोती नारुका (मख्य कर्जदार)

२. सौ. सविता शेरसिंग नारुका (सह-कर्जदार)

फ्लॅट क्र. ए-७०४, ७ वा मजला, जयानी अपार्टमेंट, सेक्टर क्र. ३५ई, प्लॉट क्र. ५१, बँक ऑफ इंडिया

१. श्री. शेरसिंग मोती नारुका (मुख्य कर्जदार) २. सौ. सविता शेरसिंग नारुका (सह-कर्जदार)

सविधा खाते क्रमांक

फ्लंट क्र. १०८, भगत पार्क, बिल्डिंग असेसमेंट प्रॉपटीं क्र. ३९३ आणि ३९४, गाव अदाई, तालका

३. श्री. नौशद अलि अन्सारी (हमीदार) ए-६, शाहिजिवन सीएचएस, प्लॉट क्र. ४९ए, सेक्टर १२, इंडियन पेट्रोल पंप, खारघर

विषय : तुमचे ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., नेरुळ शाखेतील गृह कर्ज खाते क्र

30708988204 सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (ह्यानंतर उल्लेख ''सदर ॲक्ट'') च्या कलम

१३(२) अन्वये तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना १. बँकेने तुम्हाला गृह कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजुर केलेले सदर वित्तीय सहाय्य खाली दर्शवल्याप्रमाणे ह्या कर्जांसाठी गृहकर्जच्या माध्यमातून प्रथम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण करारांतर्गत स्थावर तारणांनी रितसर सरक्षित केले होते

4/(1/(1/(1/(1/(1/(4)))	निर्देशक (जान वार-मान विवाद द्वावाद निर्देशक विवाद									
सुविधा रक्कम (रु.) बँकेकडे भारग्रस्त मिळकत/तारणाचे तपशील										
गृह कर्ज	११,२०,०००	फ्टॅट क्र. १०८, भगत पार्क, बिल्डिंग असेसमेंट प्रॉपर्टी क्र. ३९३ आणि ३९४, गाव अदाई, ताल्का पनवेल ४१० २१०, मोज. २६० चौ.फू. चटई क्षेत्र								

आमच्या बँकेच्या नावांत तुम्ही केलेल्या करार/दुस्तावेजांतर्गत अशारितीने आम्ही तारणी धनको

२. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याने चलनवलन आणि वर्तन अनियमित झाले आहे आणि ते लक्षांत घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणा संबंधातील मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशांनुसार वरील तारण कर्जाच्या संबंधातील तुमच्या खात्याचे वर्गीकरण बँकेने ''नॉन परफॉर्मिंग ॲसेटस'' असे केले.

३. उपरोक्त गृह कर्ज सुविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे २७.०४.२०२१ रोजीस तुमचे दायित्व रु. ११,७७,१९३.०० व त्यावरील कर्जावर द.सा. ८.५०% दराने व्याज आणि अन्य आकार तमच्याकडून अजूनही येणे प्रलंबित आहे.

मुख्य

गृह कर्ज ३०२०६९४१८०५		१०,७५,९७५.००	१,०१,२१८.००	११,७७,१९३.००				
एकूण		१०,७५,९७५.००	9,09,792.00	११,७७,१९३.००				
४. म्हणून बँक याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून तुम्हाला सदर								
ॲक्टच्या कल	नम ३४ अंतर्गतच्या तरतु	दींनुसार कोणत्याही न्य	गयालयाकडून कोण	ऱ्याही व्यादेश असला				

तरीही ह्या सूचनेच्या तारखेपासून **साठ दिवसांत** येथे वर वर्णन केलेले बेंक प्रती असलेले तुमचे संपूर्ण दायित्व त्यावरील तुम्ही प्रदान करण्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत पुढील व्याजासह चुकते करण्यास सांगण्यात येते. कसर केल्यास. तारणी धनको ह्या नात्याने बँक सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम ४ अंतर्गत त्यांना प्राप्त असलेले आणि सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतुदींन्वये असलेले कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल. ५. तुम्हाला ही सूचना देखील देण्यांत येते की, सदर ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम १३ च्या

बाबतीत तुम्ही बँकेकडून लेखी संमती मिळवल्या खेरीज बँकेकडे भारग्रस्त असलेल्या वरील तारण मत्तांचे भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

६. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही की, सदर ॲक्टच कलम ३७ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना कायद्याच्या अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुदींन्वये आवश्यक असल्यास अन्य कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याच्या/चालू ठेवण्याच्या बँकेला अधिकारांना बाधा येऊ न देता देण्यांत येईल.

> दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक साठी सही / – प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

जाहीर नोटीस

9-20-90

(हे.आर.प्रति) (रु.पै.)

२८१		-	8.86						
νς,	पोट खराब	0-90-00							
वरीलप्रमाणे वर्णनाची मिळकत १. श्री. चंद्रकांत									
लक्ष्मण	गोरवाले व	इतर (माझे अशि	ाल) हयांच्या						
		जेवहिवाटीत स							
		मिळकत ही %							
		हयांचे मालकी							
		सदर मिळकतीच							
		॥ वारसांच्या न							
		सदर मिळकती							
		थील दिवाणी न्य							
		लयात रे.मु.नं. :							
		ा दाखल केलेल							
		. माझे अशि							
		मुळाचे ्हक्क							
		तल्याने ते कुळ							
तरतुर	शनुसार स	वर मिळकती	च भानाव						
		ारंतु आता, सदर ोणतीही वैधानीव							
माञ्च र	પ્રાચાલાના વ	ागताहा वधानाव	b diciki d						

कायदेशीर कारवाई करणार आहेत. तरीही, सदर मिळकतीबाबत माझे अशिलांच्या परवानगीशिवाय कोणीही कसलाही व्यवहार शशी राजप्यारे उपाध्याय यांच्याशी करु नये केल्यास सदर व्यवहारापोटी होणा–या नकसानास माझे अशिल जबाबदार राहणा नाहीत व कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील डयाची स्पष्ट नोंद घ्यावी अंड. जॉर्ज लॉरेन्स फरगोज

देता त्यांच्या अपरोक्ष व वरनमृद दावा प्रलंबीत असताना शशी राजप्यारे उपाध्याय यांच्या नावे सातबा–यावर नोंदविली गेली असल्याचे माझे अशिलांच्या निदर्शनास आले आहे. सदरची नोंद ही बेकायदेशीर असन ती रदद करणेसाठी माझे अशिल तात्काळ सक्षम न्यायालयात योग्य ती

कार्या. फ्लॅट नं. ओ/१०३, पहिला मजला सागरपार्क को. ऑप. ही. सो. लि., सागरशेत पेट्रोलपंपासमोर, सागरशेत, वसई गाव, वसई (प.) ता. वसई, जि. पालघर, पिन – ४०१ २०१.

दिनांक: १७/०६/२०२१

ASPIRE

जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

(डी. पी. जिंदाल ग्रुप कंपनी) नोंदणीकृत कार्यालय: पाईप नगर, गाव सुकेली, एन. एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र सीआयएन : एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३

फोन : ०२१९४-२३८५११, वेबसाईट : www.jindal.com ईमेल : secretarial@jindaldrilling.in सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतर

सदर सूचना ही कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ (''रुल्स'') अनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

रुल्स मध्ये इतर बाबींसह केंद्र सरकारद्वारे स्थापित इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)कडे सात क्रमवार वर्षाकरिता भागधारकांद्वारे रोख न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व शेअर्स हस्तांतरणाची तरतद आहे. त्यानसार कंपनीने त्यांच्या सध्याच्या उपलब्ध पत्त्यावर सदर रुल्स अंतर्गत आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या भागधारकांना वैयक्तीकरित्या पत्रव्यवहार पाठविला आहे कंपनीने तिची वेबसाईट www.jindal.com वर आयईपीएफकडे हस्तांतर होण्यासाठी नियत शेअर्स आणि अशा भागधारकांचा तपशिल अपलोड केला आहे. भागधारकांना आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअर्सचा तपशील तपासण्यार्च

पुढे भागधारकांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की लाभांशाचा ११ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत दावा न केला गेल्यास रोख न केलेल्या/दावारहित लाभांशाच्या संदर्भातील इक्विटी शेअर्स भागधारकांना पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील. आणि अशा हस्तांतरित इक्विटी शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

भागधारकांनी ही सुद्धा नोंद घ्यावी की, काही असल्यास अशा शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरित रोख न केलेला/दावारहित लाभांश दोन्हीचा रुल्स अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ ॲथॉरिटीकडून परत मिळविण्यासाठी दावा करत येईल.

जेथे शेअर्स प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले आहेत. कंपनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतर करेल. अशा प्रकारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मूळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रद्द होईल. जेथे शेअर्स डिमॅट स्वरुपात धारण केलेले आहेत, कंपनी आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये सदर शेअर्स हस्तांतर करणे त्यांना शक्य होण्यासाठी डिपॉझिटरीजना कॉर्पोरेट ॲक्शनच्या स्वरुपात योग्य ती माहिती देईल.

भागधारकांनी पुढ नोंद घ्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला तपशिल हा रुल्स अनुसार आयईपीएफकडे शेअर हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना मानणे आवश्यक आहे.

वरील प्रकरणातील कोणत्याही स्पष्टिकरणासाठी कृपया प्लॉट क्र. ३० इन्स्टिट्युशनल सेक्टर - ४४, गुरुग्राम - १२२००३ येथील कॉर्पोरेट कार्यालयात कंपनीकडे संपर्क करावा किंवा secretarial@jindaldrilling.in येथे ईमेल पाठवावा किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, अलंकित असाईनमेंट लिमिटेड (युनिट - जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड) अलंकित हाईटस्, ४ई/२, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली -११००५५ यांना संपर्क करावा

जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड करिता

सौरभ अग्रवाल

कंपनी सचिव

JINDAL १६ जून, २०२१

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

लाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिय ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांन त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सुचना/सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदारे आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४)

सहवाचता सदर रुल्सच्या रुल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात नमद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहा हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकारता. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतर्टीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अ.	कज करार क्र./ कजदार/	मागणा सूचनचा	कब्जा	गहाण ामळकता/ताच
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	तारीख	घेतल्याची	वर्णन
		आणि रक्कम	तारीख	
१	एलएक्सकेएआर००३१६-१७००३४०४५	09.88.2020	११.०६.२०२१	फ्लॅट क्र३०३, ३रा मजला, प्राईम स्केअर, घर क्र४४०, गाव-ओवे,
	मोह. शरिफ इलियास खान आणि	रु. १४०५६१३/-		पनवेल, रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०१२०६
	बदरून्निसा मोहम्मद शरिफ खान	करिता		
२	एलएक्सपीएएन००३१५-१६००१०७४०	09.88.2020	११.०६.२०२१	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, भुषण आर्केड, घर क्र. ४८०, ६१४ आणि
	सुधीर दत्ताराम तटकरे आणि	रु. २६७७६७६/-		८६५, रघुनाथ विहार कॉम्प्लेक्स जवळ, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र-
	मानसी सुधीर तटकरे	करिता		४१०२१०
ş	एलएक्सपीईएन००३१६-१७००२५२९७	94.97.7070	११.०६.२०२१	फ्लॅट क्र४०५, ४था मजला, सदगुरू कृपा, एच. क्र १०१५ए,
	हरिश लक्ष्मण कोटियन आणि	रु.२२६०९४५/-		१०१५डी, १०१५बी, १०१५के, ३७२डी, सेक्टर-१३, चौरंग टॉवर
	सोम्या हरिश कोटियन	करिता		जवळ, खारघर, पनवेल, रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०५
Х	एलएक्सकेएएल००३१५-१६००१११६२	१५.१२.२०२०	१४.०६.२०२१	फ्लॅट क्र ०३, तळ मजला, शीतल व्हिला, सुकापुर, पाली देवद,
	महेंद्र विष्णु गंगान आणि	হ. २०३७५१७/ -		माथेरान पनवेल रोड, पुणे एक्सप्रेसवे, पनवेल, रायगड, महाराष्ट्र -
	मयुरी महेंद्र गंगान	करिता		४१०२०६
Ų	एलएक्सपीएएन००३१४-१५०००१२६०	09.99.7070	१४.०६.२०२१	फ्लॅट क्र २०२, २रा मजला, बी विंग, अंसी पार्क, घर क्र.१००७, गाव
	संदीप प्रभाकर पोद्दार आणि	रु. ११६६४५८/-		विचुंबे, पनवेल, रायगड, महाराष्ट्र -४१०२०६.
	स्नेहल संदीप पोद्दार	करिता		- "
ξ	एलएक्सपीएएन००३१४-१५०००२२५६	09.88.2020	१४.०६.२०२१	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, गीतांजली अपार्टमेंट, पालिका घर २०९,
	नम्रता सुरज गुंड आणि	रु. २०६६४८०/-		४२९ आणि ८४९, मौजे-देवद, रायगड, महाराष्ट्र - ४१०२०६
11	माज मधका गंद	करिता		

ठिकाण: मुंबई तारीख: १७.०६.२०२१ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि



इंडियन ओव्हरसिस बॅक डहाणू शाखा

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी

शॉप क्र. ७ आणि ८, तारा कास्टल इमारत, डहाण महाराष्ट-४०१ ६०२

-ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ (१) अन्वये . . ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्ट अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता रुल्सच्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्यासाठी येथील खालील सूचीतील कर्जदार/गहाणवटदार /हमीदार (यानंतर ''सदर कर्जदार'' असा उल्लेख) यांना बोलाविण्यासाठी सदरह् अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

. सदरह सूचना एकतर टपाल प्राधिकरणाकडून न पोहोचता परत आल्या किंवा कर्जदार/गहाणवटदार /हमीदार यांनी पोचपावती दिलेली नाही. दें त्यामुळे बँकेने भरपूर सावधानीने मागणी सूचनेचे सदर प्रकाशन केले आहे. निम्नस्वाक्षरीकारांना त्यामुळे सदरह अधिनियमानुसार कर्जदार/गहाणवटदार /हमीदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्याच्या परिसरावर सूचना चिकटवणे भाग पडले आहे. सदरह सुचनांच्या प्रती निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत आणि सदरह कर्जदार/गहाणवटदार /हमीदार त्यांची इच्छा असल्यास

सर्वसाधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून सदर प्रती प्राप्त करू शकतात. ३. वरील पार्श्वभूमीमुळे खालील नमूद रकमेसह एकत्रित कर्ज आणि इतर दस्तावेजान्वये खालील नमूद केलेली रक्कम सदरह सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात इंडियन ओव्हरसीज बँकेला चुकती करण्यासाठी सदरह कर्जदार/गहाणवटदार /हमीदार यांना पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या पुनर्प्रदानाकरिता तारण म्हणून खालील मत्ता संबंधित पक्षकारांद्वारे इंडियन ओव्हरसीज

कर्जदार/	रोजीस	तारण मत्तेचे	मागणी
गहाणवटदार/हमीदाराचे	(तारिख) एकूण रु.	वर्णन	सूचनेची
नाव सह पत्ता			तारीख
	थकबाकी*		
श्री. विजय कुमार रामावतार परदेसी	३०.०४.२०२१	नोंदणीकृत उप प्रबंधक डहाणू, जि. पालघर, महाराष्ट्र मध्ये	०५.०६.२०३
र/ये तन्ना चाल, मेन रोड, पारनाका	दिनांकीत	गाव मासोली, तालूका डहाणू, जि. पालघर येथे स्थित	
डहाणू रोड, अगवान, डहाणू,	१४,१६,९०७.४५/-	असलेले आणि वसलेले एनए जमीन धारक भुमापन क्रमांक	
महाराष्ट्र-४०१६०२		गट क्रमांक १५३/६, मोजमापित क्षेत्र अंदाजे ६९८-३३	
		चौ.मीटर मुल्यांकन रु. ८-०० भुमापन क्रमांक गट क्रमांक	
		१५३/४, मोजमापित हेक्टर ०-०७-१० वर बांधलेले	
		त्रिभुवन सीएचएस लि., नोंद. क्र.	
		टीएनए/डीएच्यु/एचएस्जी/ (टीसी)/ १७२६५/२००८	
		नावे ज्ञात सोसायटीमध्ये फ्लॅट क्र. २१, २ रा मजला,	
		मोजमापित क्षेत्र अंदाजे ६४५ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र बी	
		विंग, डहाणू महानगरपालिका हाऊस क्र. ६०२०००१४३	
		गट एमपी/१५३/६	
सौ. सिता विजय कुमार परदेसी			
र/ये तन्ना चाल, मेन रोड, पारनाका			
डहाणू रोड, अगवान, डहाणू,			
महाराष्ट्र-४०१६०२			

*प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमुद तारखेपासून मान्य केलेल्या दराने/आधारे संविदात्मक दराने पुढील व्याजासह देय.

४. सदरह् कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी वरील सदर नुसार इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रदान करण्यास कसूर केल्यास इंडियन ओव्हरसीज बँक सदरह कर्जदार/गहाणवटदार /हमीदार यांच्या खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी जोखमीवर आणि सरफैसी ऑक्टच्या कलम १३(४) आणि नियमान्वये वरील तारण मत्तेच्या विरोधात कार्यवाही सुरू करेल.

पुढे, तारण मत्तेच्या विमोचनासाठी त्यांना उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतदीकडे कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. . सदरह् कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पूर्व लेखी सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने

तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून सरफैसी ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणाही व्यक्तीने अधिनियम किंवा नियमावलीच्या तरतुदीन्वये उल्लंघन किंवा उल्लंघन करण्यास मदत केल्यास ते अधिनियमाच्या कलम २९ अन्वये दिल्यानुसार काराव ास आणि/किंवा दंडासाठी पात्र राहतील.

> प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

दिनांक: १७.०६.२०२१ ठिकाण: डहाणु रोड

एकूण थकबाकी

www.freepressjournal.in सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने कळविण्य येते की गावमोजे गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर येथील खालीलप्रमाणे मिळकत:

RBI turns net buyer of US dollar in April, purchases \$4.212 billion

The Reserve Bank of India

(RBI) turned net buyer of the US currency in April after it purchased \$4.212 billion from the spot market on a net basis,

according to the central bank data. During the month, while the RBI bought \$8.182 billion from the spot market, it sold \$3.97 billion, the monthly RBI bulletin for June 2021, released on Wednesday, showed. In March this year, the

central bank had net sold \$5.699 billion of the US cur-



CIN: L03210TZ1985PLC001535, SAMICHETTIPALAYAM, JOTHIPURAM POST, COIMBATORE - 641047. Email: investor relations@salzergroup.com & Website: www.salzergroup.net

-	CTATEMENT OF AUDITED CTANDALONE AND CONCOLIDATED FINANCIAL DECULTE FOR THE QUARTED AND DEDIOD ENDED 1140CH 01 0001									
	STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED MARCH 31,2021 Rs. In Lakhs except share data									
			Standalone				Consolidated			
S.	D		Quarter ended Year ei			Quarter ended			Year ended	
No.	Particulars	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	Un-Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	19,113.12	17,068.28	13,215.39	60,761.12	19,710.30	17,781.09	13,812.49	62,793.45	
2	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and Extraordinary Items)	824.98	835.34	503.75	2,690.29	862.56	856.63	551.17	2,785.83	
3	Net Profit for the period before Tax (After and Extraordinary Items)	824.98	835.34	503.75	2,690.29	882.03	856.64	531.71	2,800.92	
4	Net Profit for the period after Tax (After Extraordinary Items)	698.74	640.87	913.80	2,067.35	734.99	651.86	935.83	2,137.90	
5	Total Comprehensive Income for the Period	769.83	679.06	855.14	2,210.68	808.52	688.97	870.84	2,280.39	
6	Paid Up Equity Share Capital	1,598.27	1,598.27	1,598.27	1,598.27	1,598.27	1,598.27	1,598.27	1,598.27	
7	Reserves & Surplus (Other equity)	-	-	-	31,530.38	-	-	-	31,643.92	
8	Earnings Per Share (EPS) Rs. (Face Value of Rs 10 Each) - after Exceptional Items									
	Basic : (in Rs.)	4.37	4.01	5.72	12.93	4.11	4.06	5.79	12.84	
	Diluted : (in Rs.)	4.37	4.01	5.72	12.93	4.11	4.06	5.79	12.84	

The above is an extract of standalone and consolidated Financial Results for quarter and period ending March 31,2021 as filed with the Stock Exchanges under Reg.33 read with Reg.47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the Stock Exchange Web site www.nseindia.com and www.bseindia.com and website of the Company www.salzergroup.net

Place : Coimbatore -641047

Date: June 15,2021

S Baskarasubramanian Director (Corporate Affairs) & **Company Secretary** (DIN: 00003152 & FCS: 4605)

SIP asset base hits all-time high at ₹4.67L cr in May

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 16

THE INVESTOR INTEREST in the mutual fund industry as an avenue to generate long-term wealth creation is rising with SIP's asset base touching an alltime high of ₹4.67 lakh crore at May-end. Over the past five years, the

systematic investment plan or SIP AUM has grown 30% annually, twice as fast as the growth in the overall mutual fund industry's assets under management (AUM). According to data released

by the Association of Mutual Funds in India (Amfi) on Wednesday, SIP AUMs have seen a close to four-fold jump to ₹4,67,366 crore as of May this year, from ₹1,25,394 crore as of August 2016. The annual mutual fund SIP

contribution too has seen a more than two-fold rise during the past five years to ₹96,080 crore in 2020-21, from ₹43,921 crore during 2016-17. Also, monthly SIP contribu-

tion has witnessed a healthy growth of 2.52 times to ₹8,819 crore as of May 2021, compared to ₹3,497 crore in

August 2016.

In FY22, alone, for the first five months, SIPs have contributed ₹42,148 crore. Retail Investor interest towards MF asset class has seen a meteoric rise as SIP accounts in the the last five years jumped almost four times to 3.88 crore in May 2021, from 1 crore as of April 2016.

The number of new SIPs registered on a month-onmonth basis has seen an almost three-fold jump in May. 'Increasingly, small savers

have realised that with bank interest rates on a declining curve for last few years, inflation-adjusted superior qualitative returns over the longer term, could come only from the mutual fund asset class. Hence the rising affinity towards MF asset class, especially through the SIP route," NS Venkatesh, chief executive, Amfi, said.

(₹in Lakhs)

Shyam Metalics IPO closes with 121.40 times subscription

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 16

THE INITIAL PUBLIC offering of Shyam Metalics and Energy closed with a subscription of 121.40 times on Wednesday. It received bids 2,56,05,35,955 shares against 2,10,90,890 shares on offer, according to NSE data.

The qualified Institutional Buyers(QIBs) category was subscribed 155.71 times, noninstitutional investors 339.98 times, and retail individual investors(RIIs) 11.58 times.

Sona Comstar IPO subscribed 2.28 times

THE IPO OF auto component maker Sona BLW Precision Forgings was subscribed 2.28 times on the last day of subscription on Wednesday. The IPO received bids for 24,43,02,138 shares against 10,71,05,262 shares on offer, according to an update on the NSE. The portion meant for QIBs was subscribed 3.46 non-institutional times, investors 39%, and retail indi-

vidual investors 1.57 times.

Entertainment Network (India) Limited

Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Consolidated

Standalone 3 Months | 3 Months | 3 Months Year 3 Months 3 Months 3 Months Year Year Year ended 31.03.2021 | 31.12.2020 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 31.03.2021 | 31.12.2020 | 31.03.2020 | 31.03.2021 31.03.2020 (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) 14,942.43 8.448.01 26,681.72 54,059.28 15,183.86 27,208.84 54,814.36 9,903.61 **Total Revenue from Operations** 10,036.50 8,561.83 (369.75)(7,913.29)152.09 (380.08)1,880.80 Profit/(Loss) before exceptional items and tax 93.63 (461.69) (483.17) (8,293.43)1,508.05 Profit/(Loss) before tax (9,597.33)2,300.85 (380.08)(15,339.68)1,880.80 (9,655.79)2,470.12 (483.17) (15,458.61) 1,508.05 1,671.52 1,455.76 1,840.55 (6,565.50)(215.21) (10,926.71) Net Profit/(loss) for the period (6,624.67)(323.21)(11,050.31)1,071.21 (11,043.19)1,449.05 Total other comprehensive income / (loss) 1,830.00 (292.69)1,666.80 (196.01)(6,595.95)1,078.75 (6,530.85)(10,907.89)4,767.04 4,767.04 4,767.04 4,767.04 4,767.04 4,767.04 Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10) 4,767.04 4,767.04 4,767.04 4,767.04 75,672.31 87,056.90 Other equity 75,439.35 86,959.24 Earnings per Share (EPS) (of ₹ 10 each) (13.77)3.51 (0.45)(22.92)3.05 a) Basic Rs. (13.90)3.86 (0.68)(23.18)2.25 (13.77)3.51 (0.45)(22.92)3.05 b) Diluted Rs. (13.90)3.86 (0.68)(23.18)2.25 Notes:

1. The above is an extract of the detailed format for the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website viz. www.enil.co.in 2. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on June 15, 2021.

3. Exceptional items consist of

a) Write back on reassessment of performance royalty liability recorded in earlier years and no longer required, post the Intellectual Property Appellate Board (IPAB) order dated December 31, 2020. The write back amounted to ₹2,670.60 lakhs for the quarter ended December 31, 2020. Out of the total write back related to reassessment of performance royalty liability, ₹347.57 lakhs pertaining to the half year ended September 30, 2020, was reduced from production expenses and the balance amount of ₹2,323.03 lakhs was recorded as exceptional item in the financial results for the year ended March 31, 2021. b) Termination fees received amounting to ₹261.21 lakhs in respect of termination of time brokerage arrangement to broadcast radio programmes and content in New York with N J Broadcasting, a US based

c) Provision recorded for impairment of certain non-financial assets amounting to ₹9,749.42 lakhs for the quarter and year ended March 31, 2021. The Company operates FM radio broadcasting and media solutions business under the brand names 'Mirchi', 'Mirchi Love', and 'Kool FM'. 'Mirchi Love' and 'Kool FM' represent Company's second and third frequencies respectively.

During the guarter and year ended March 31, 2021, based on the performance of, 'Mirchi Love' and 'Kool FM' and relevant economic and market indicators, the Company has identified indicators of impairment of certain non-financial assets related to these two brands. The Company's evaluation involved comparing the carrying value of these specific assets with their recoverable amount which was determined basis

the cash flows expected to be generated by these brands up to the expected dates of cessation of their respective FM Radio Broadcasting license. **Prashant Pandav** Place: Mumbai

Managing Director & CEO DIN: 02747925

KAMA Holdings

ICICI Bank launches holistic digital offerings for corporate ecosystem

FE BUREAU Mumbai, June 16

ICICI BANK ON Wednesday launched a set of banking solutions for corporates and their entire ecosystem, including promoters, group companies, employees, dealers, vendors and other stakeholders.

Terming it as 'ICICI STACK', the bank said it would provide customised digital banking services to companies in over 15 sectors such as financial services, IT/ITeS, pharmaceuticals, steel and their entire ecosystem. The bank has opened eight ecosystem branches for this initiative in order to supplement its digital efforts. The lender plans to launch another four branches in FY22.

Vishakha Mulye, executive director, said, "With an objective to cater to the ecosystem of every corporate, we have launched a digital 'ICICI Stack for Corporates with many industry-first features. We look forward to partnering with our customers for the banking needs of their entire ecosystem and unlock full potential."

The lender said corporates were slower in adopting digital solutions compared to the retail segment, and added that the solution focused on tech-based new age offerings. Underlining the importance of the ecosystem approach it has taken Mulye said corporates needed a trusted part ner who would hand hold and help manage the business holistically.

"Availing credit for a reasonably good corporate is not an issue today. We are sitting on excess liquidity, credit demand is not much," Mulye said.

THACKER AND COMPANY LIMITED CIN: L21098MH1878PLC000033

broadcaster during the quarter ended December 31, 2020.

Regd. Office: Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Fl.18/20, THACKER K. Dubhash Marg, Mumbai-400001 AND CO. LTO. Corporate Office: Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai-400 001 Tel: +91-22-30213333; Fax: +91-22-22658316 E-Mail: thacker@thacker.co.in; Website: www.thacker.co.in

NOTICE OF 143RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Date: June 15, 2021

Notice is hereby given that the 143rd Annual General Meeting ("AGM" of the Company will be held on Monday, 26th July, 2021 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM"), without the physical presence of the Member at a common venue to transact the businesses as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate

Affairs (MCA) has vide its circular dated 13th January, 2021 read with

5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 (Collectively referred as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at the common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the AGM along-with the Annual Report 2020-2021 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories Participants in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated 15th January, 2021 read with 12th May, 2020.

Members who have still not registered their e-mail ID are requested

to get their e-mail ID registered, as follows: In case shares Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and physical mode back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer

are held in demat mode

In case shares Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com/ Company at thacker@thacker.co.in and also register the mail id with their DP

Agent at service@satellitecorporate.com /

Company at thacker@thacker.co.in

The Member may note that the Notice of the AGM and Annua Report 2020-2021 will also available on the Company's website www.thacker.co.in; website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of NSDL at

www.evoting.nsdl.com Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Also additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting is provided in the Notice of the AGM.

> For, Thacker And Company Limited Reena Rapheal

JINDAL DRILLING & INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY) Registered Office: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402126, Maharashtra; CIN: L27201MH1983PLC233813 Tel.: 02194-238511; Website: www.jindal.com; E-mail: secretarial@jindaldrilling.in

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, inter-alia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.jindal.com Shareholders are requested to check the details of shares liable to be transferred to IEPF.

Further, Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by 11th October, 2021, those equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed / unpaid, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company in respect of the equity share(s) so transferred.

Shareholders may also note that both the unclaimed/unpaid dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue duplicate share certificate(s) and transfer the said shares to IEPF. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant

For any Clarification on the matter, please contact the Company at the Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@jindaldrilling.in or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit - JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

For JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD. Gurugram 16th June, 2021 JINDAL

Saurabh Agrawal Company Secretary

KAMA HOLDINGS LIMITED

(CIN: L92199DL2000PLC104779) Registered Office: The Galleria, DLF Mayur Vihar, Unit No. 236 & 237, 2nd Floor, Mayur Vihar Place, Noida Link Road, Mayur Vihar Phase I Extn, Delhi -110091 Corporate Office: Block C, Sector 45, Gurugram-122003 Tel. No : (+91-124) 4354400 Fax : (+91-124) 4354500

NOTICE - TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (1st INTERIM DIVIDEND 2014-15)

Email: info@kamaholdings.com; website: www.kamaholdings.com

NOTICE is hereby given to shareholders pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') amended from time to time, which amongst other matters contains provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the DEMAT account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the prescribed

Hence all the underlying shares in respect of which dividend are not paid/ claimed for the last 7 years (with reference to 1st Interim Dividend for the year 2014-15 onwards), have to be transferred to DEMAT Account of IEPF as per the said rules.

The Company has sent Individual notices at the latest available addresses of the shareholders, whose dividends are lying unclaimed for last ' (seven) years, advising them to claim the dividends by September 15, 2021. The Company has also uploaded full details of such shareholders including their names, folio nos. or DP ID/ Client ID, etc. on its websites i.e. www.kamaholdings.com

In case the Company/ Registrar and Transfer agent doesn't receive any communication from shareholders, the Company will be compelled to transfer such shares to the Demat account of IEPF on due date. Shareholders may note that in case of transfer of physical shares the Company would issue new share certificate(s) and inform the depository to dematerialize the same to effect the transfer in favour of the IEPF DEMAT Account and for the shares held in Demat mode, it will be directly transferred to IEPF authority with the help of depository participants (DPs). No claim shall lie against the Company in respect of Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares

transferred to IEPF Authority Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the IEPF Rules.

In case of any claims or queries on the subject matter and the Rules, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agents at M/s Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B. Plot No.31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Tel No.+91-40-67162222; Fax No.:+91-40-2300 1153; Toll Free No.1800-4258-998; Email: einward.ris@kfintech.com or Secretarial Department, KAMA Holdings Limited, Block C, Sector 45, Gurugram -122003, Haryana, Phone No. +91-124-4354400 Fax No.: + 91-124- 4354500, Email: info@kamaholdings.com. For KAMA HOLDINGS LIMITED

> Ekta Maheshwari Whole Time Director, CFO



MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY) Registered Office.: Pipe Nagar, Village - Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; CIN: L99999MH1988PLC080545 Tel.: 02194-238511; Website: www.jindal.com

E-mail: secretarial@mahaseam.com; NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, inter-alia, provide for transfer of all shares in respect of

which dividend has not been paid or claimed by the shareholders

for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.jindal.com Shareholders are requested to check the details of shares liable to be transferred Further, Shareholders are requested to note that in case the

dividend(s) are not claimed by 11th October, 2021, those equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed / unpaid, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company in respect of the equity share(s) so transferred.

Shareholders may also note that both the unclaimed/unpaid dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue duplicate share certificate(s) and transfer the said shares to IEPF. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of Corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

For any Clarification on the matter, please contact the Company at the Corporate office at Plot No. 30, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 or email at secretarial@mahaseam.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at Alankit Assignments Limited (Unit- MAHARASHTRA SEAMLESS LIMITED), Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED



Date: 17th June, 2021 financialexp.epapr.in

Place: Mumbai

Company Secretary

Place : Gurugram

Date: 16th June, 2021

& Company Secretary

New Delhi

16th June, 2021

Gurugram

Company Secretary